SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

April 19, 2024

To,
The Listing Department,
BSE Limited
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai- 400001

Scrip Code: 509423

Dear Sir(s),

Sub: Newspaper Publication

Ref: Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, as amended ("Listing Regulations").

Pursuant to Regulations 30 and 47 of the Listing Regulations, we hereby enclose copies of the newspaper advertisement of the audited financial results for quarter and year ended March 31, 2024, as published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadeep

The intimation is also being uploaded on the Company's website at www.sanathnagar.in.

Kindly take the above information on your record.

Yours faithfully, For Sanathnagar Enterprises Limited

Shashank Nagar Company Secretary & Compliance Officer Membership No.: A50668

Encl: As above

Tel.: +91.22.67737373 Fax: +91.22.23024420 CIN No. L99999MH1947PLC252768

FROM THE FRONT PAGE

After Tesla, Tatas plan JLR imports under EV policy

"TATA WANTS TO import JLR (EVs) under this new policy," said one of the two government sources, who declined to be named as the company plans are confidential.

The government met with car industry representatives on Thursday to begin finalising a framework for the policy, the official said. The meeting was

Particulars

Net Profit for the period before Tax (before

Net Profit for the period before Tax (after

Exceptional and / or Extraordinary items)

Exceptional and / or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

(Comprising Profit for the period (after tax)

and Other Comprehensive Income (after Tax)

Equity share capital (Face Value of ₹ 10 each

Reserves (excluding Revaluation Reserve)

Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each)

Particulars

Net Profit/(Loss) for the period before Tax

Net Profit/ (Loss) for the period before Tax

Net Profit/(Loss) for the period after Tax

Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]

Equity share capital (Face Value of ₹10 each Reserves (excluding Revaluation Reserve)

Earnings Per Share (Face Value of ₹10 each

as shown in the Audited Balance Sheet

(not annualised) Basic and Diluted

after Exceptional and / or Extraordinary items

after Exceptional and / or Extraordinary items

Total Income from Operations

(before Tax, Exceptional and / or

Extraordinary items)

as shown in the Audited Balance Sheet

Place: Mumbai

Date: April 18, 2024

Net Profit for the period after Tax (after

Tax, Exceptional and / or Extraordinary items)

Total Income from Operations

Tata dominates the country's small but growing EV market

attended by Hyundai Motor, Vinfast, Volkswagen, BMW, Mercedes, Maruti Suzuki, Mahindra and Mahindra, Toyota Motor, and others. A Tesla

Quarter ended on

(Unaudited)

1,881.55

657.49

657.49

491.62

491.62

2000.00

2.46

31-Dec-23 31-Mar-23

(Audited)

efer Note 2

1,234.09

368.77

368.77

269.72

269.72

2000.00

1.35

For and on behalf of the Board of Directors of

National Standard (India) Limited

(₹ in lakhs unless otherwise stated)

(Audited)

419.26

325.82

325.82

294.43

294.43

315.00

(1,221.68)

9.35

For the year ended

31-Mar-24 31-Mar-23

(Audited)

133.93

(30.57)

(30.57)

(30.57)

(30.57)

315.00

(0.97)

(1,516.12)

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

CIN: L27109MH1962PLC265959

Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle,

Fort, Mumbai - 400 001. Tel.: +91.22.67737373 Fax: +91.22.23024420

Website: www.nsil.net.in E-mail: Investors.nsil@lodhagroup.com

EXTRACTS OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

YEAR ENDED 31-MARCH-2024

Refer Note 2)

983.09

571.71

571.71

422.08

422.08

2000.00

2.11

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33

of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial

The figures for the quarter ended 31-March-24 and 31-March-23 represents the balancing figures between the audited figures

in respect of the full financial year and the reviewed published year-to-date figures upto the third quarter of the respective

SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

CIN: L99999MH1947PLC252768

Read, Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001 Tel.: +91.22.67737373 Fax: +91.22.23024420

Website: www.sanathnagar.in E-mail: Investors.SEL@lodhagroup.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

MARCH 31, 2024

(Audited)

231.19

194.39

184.94

315.00

5.87

The above is an extract of the detailed format of Financial Result for the quarter and year ended March 31, 2024 filed

with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015, as amended. The full format of the Financial Result for the quarter and year ended March 31, 2024 are available

on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.sanathnagar.in.

For the quarter ended

31-Mar-24 31-Dec-23 31-Mar-23

177.59

132.54

132.54

110.60

110.60

315.00

3.51

(Audited)

(Refer note 2)

104.75

99.26

99.26

99.26

315.00

3.15

Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.nsil.net.in.

representative was also present. The official said at least another couple of meetings would follow. Tata dominates the country's small but growing EV market. Electric models made up about 2% of car sales in 2023, with the government targeting 30% by 2030, even as demand in key markets like the US and China is slowing. —**REUTERS**

(₹ in lakhs unless otherwise stated)

(Audited)

3,789.26

1,994.73

1,994.73

1,473.86

1,473.86

2000.00

23,913.73

7.37

For the year ended

31-Mar-24 31-Mar-23

(Audited)

2,792.09

1,201.77

1,201.77

824.77

824.77

2000.00

22,439.87

Smita Ghag

Chairperson

DIN:02447362

4.12

Sugar controversy: Food regulator to probe Nestle

GUJARAT HOTELS LIMITED

Website: www.quiarathotelsltd.in | E-mail: ghlinvestors@yahoo.co.in

Extract of Audited Financial Results for the Quarter

and Twelve Months ended 31st March, 2024

Twelve

Months ended

633.21

585.27

585.27

472.24

472.24

378.75

4034.77

12.47

12.47

For and on behalf of the Board

Chief Financial Officer Chairman

Nitish Goenka

31.03.2024

3 months

ended

31.03.2024

189.32

177.63

177.63

134.18

378.75

3.54

3.54

a) The above is an extract of the detailed format of Statement of Audited Financial

Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial

results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 18th April 2024. The full

format of the Statement of Audited Financial Results are available on the

Company's website (www.gujarathotelsltd.in) and on the website of the BSE

b) The Board of Directors have recommended, subject to approval of shareholders a

dividend of ₹ 2.50/- per Equity Shares of ₹10/- each for the financial year ended

Phone: 0265-2330033 | Fax: 0265-2330050 | CIN: L55100GJ1982PLC005408

ACCORDING TO THE report, Nestle's wheat-based product Cerelac for six-month old babies is sold without any added sugars in the UK and Germany, but 15 Cerelac products analysed from India contained 2.7 gram added sugar per serving on an average. The sugar content was declared on the packaging in India, the report said. The highest sugar content in the

Particulars

(2) Net Profit / (Loss) for the period

(3) Net Profit / (Loss) for the period

before tax (after Exceptional and/or

(4) Net Profit / (Loss) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary

(5) Total Comprehensive Income for the period

(after tax) and Other Comprehensive

(7) Reserves Excluding Revaluation Reserve

[Comprising Profit / (Loss) for the period

Extraordinary items)

Extraordinary items)

Income (after tax)]

(6) Equity Share Capital

a) Basic (₹)

Notes

31.03.2024

Registered Office:

b) Diluted (₹)

Limited (www.bseindia.com).

Alkapuri, Vadodara-390007

Date : 18th April, 2024

Place: Gurugram, India

WelcomHotel Vadodara, R.C.Dutt Road,

(before Tax, Exceptional and/or



product was 6 g in Thailand. In the Philippines, sugar content was found to be 7.3 g in five out of the eight samples tested and the information was not declared on the packaging, according to the report.

Corresponding

3 months

ended

31.03.2023

174.14

161.82

161.82

124.37

124.37

378.75

3.28

3.28

Govt starts DTC revision HOWEVER, THERE ARE several pending reforms, including in

domain of taxation of capital gains, and simplification of the tax law provisions. The DTC should now simplify rules, rationalise tax rates for capital gains, tax deducted at source (TDS), strengthen alternative dispute resolution mechanisms and streamline personal income tax

regimes, experts said. "The main task of DTC should be simplification. Some of the sections of the Income Tax Act 1961 have become unrecognisable due to so manyamendments in the last 50-60 years," said Sudhir Kapadia, Partner, EY India Tax & Regulatory Services. One area that would require attention is how the exemption-free personal income tax, introduced in FY20, and buttressed in FY24, would align with the task force report, which proposed a different slabs structure and reliefs for those earning up to

"As far as corporate tax is concerned, exemptions are being removed, and almost all have migrated to the new scheme. So, for individuals, what should be done is to ensure that 100% of the taxpayers embrace the new scheme," Kapadia said. However, most proposals in

₹55 lakh/annum.

the earlier DTC drafts have already been implemented by way of the annual amendments to the I-TActs carried out in recent years. Apart form the cut in corporate tax rates, some instances are the introduction of General Anti-Avoidance Rules (GAAR) provisions, taxation of indirect transfers, and scrapping of tax on dividend distribution tax. The revamping of direct taxes would align with the economic needs of the country in the current scenario to make India a developed



nation by 2047, the sources added.

The task force appointed by the Modigovernment in its report recommended radical changes which include rationalisation of personal income tax rates, and stability in the tax system, without annual changes in rates. The committee also proposed ways to reduce disputes around the residence versus source rule of taxation, removal of ambiguities around the definition of the term "income", which have been areas of litigation for decades. "Taking cues from the recommendations of the task force, DTC could unveil a progressive tax regime with an expectation to reinvent a simple, fair, conducive and enforceable tax law," said Sandeep Jhunjhunwala, M&A tax partner at Nangia Andersen LLP. "With extended digital frontiers, the proposed new legislation could possibly witness material elements around territorial nexus and source-based taxation having regard to the rapidly changing economic environment," he said.

Analysts are of the view that the DTC should simplify the capital gains tax regime to align the tax rates and holding period across asset classes.

Currently, the long-term capitalgainstax(LTCG)ismorebenign on listed shares, while other types of assets, including real estate, attract the tax at higher rates, so the taxpayers have to hold these for longer periods to escape the higher short-term taxes. The holding period for long-term capital gains tax is more than 12 months for listed shares/debt securities, while it is more than 24 months for unlisted shares and real estate, and 36 months for debt mutual funds and securities.

"Over the years, the capital gains taxation regime in India has become complicated with various buckets, periods, different tax rates and indexation benefits, said Mihir Gandhi, partner, tax and regulatory services, BDO India. Similarly, the TDS regime has become very unwieldy. Cur rently, there are 33 sections dealing with 36 different types of payments to residents where TDS rates vary from 0.1% to 30%. In some sections, there are varying rates of TDS within the same sec tion depending upon status of

payees/nature of payments. With the government able to digitally track transactions on a 360-degree basis, the TDS rates should be modest with three slabs, ie, salary at normal slab rates, lotteries and horse race winnings at 30% and all other payments at 2%, Kapadia said. This will benefit the assesses, whose working capital will not suffer while the government would save on huge interest paid at 6% per annum along with tax refunds each year, he added.

In 2019-20, direct tax refunds of more than ₹1.7 trillion were issued with an interest payment of a burden of an additional ₹23,000 crore. Income tax refunds grew 12.7% on year to about ₹3.4 trillion between April 1, 2023, and March 17, 2024, reflecting a higher interest burden for the government and higher blockage of working capital for the businesses due to high TDS rates.

Branded jewellery stores set to mushroom

while individuals with wealth of

INDIA IS ALREADY the world's second-biggest market for gold used in jewellery, and demand is unlikely to waver with a report by Knight Frank showing the number of ultra-high net worth people with assets of \$30 million or more growing 11% in 2021 from a year earlier.

That figure is expected to jump by about 39% in 2026,

at least \$1 million is forecast to surge by about 77% during the five-year period, it said. The Metal Focus survey of retail jewellery chains says that the expansion plan needs loads of capital which include money to stock jewellery. Expansion by the top five

players will need working capital for building stock. This will translate into a minimum of 30-50 tonnes of fresh inventory, benefiting the jewellery manufacturers. Given the history of fraud in this sector, banks tend to be cautious with regards to lending to the gems and jewellery industry. In view of this, the survey said many small chains with 15-20 stores also looking at the capital market route.

Infy slashes

REVENUE FROM ITS largest

vertical, the financial services,

sawa 1.4% sequential decline in

constant currency terms. Life

sciences, retail and manufactur-

ing fell 0.2-0.3%, while sales

from the communications vertical, the third-largest after

retail, expanded by 0.9% in con-

hi-tech segments, saw an

increase of 0.2% and 0.3%, respectively. The company also said it was seeing strong traction in the generative artificial intelligence (GenAI) space and added that it was increasing its market share in this sphere without disclosing revenue numbers or deal size."Our capabilities in generative AI continue to expand. We are working on client programmes, leveraging large language models with impact across software engineering, process optimisation and customer support," MD and CEO

Revenue from energy, utilities, resources and services, and

stant currency terms.

Salil Parekh said.

idend of ₹8 per share.

the 2025 fiscal.

Revenue & margin woes

highest-ever deal wins in FY24,

it is still not confident of grow-

ing its topline at a similar pace in

FY25, we see that discretionary

spending in digital transforma-

tion is at the same level, and see

the focus on cost consolidation

"As we look at the start of

While the company saw the

The revenue contribution from North America and Europe improved, while revenue from India and the rest of the world saw a decline. The revenue contribution from North America rose 0.6% on a constant currency basis to 59.6% and that from Europe increased 0.4% to 28.6% in the quarter ended December. Infosys also declared a final dividend of ₹20 per equity share and a one-time div-

revenue

Verticals play

guidance

Anil Chadha

Bajaj Auto Limited

CIN: L65993PN2007PLC130076

Registered Office: Mumbai - Pune Road, Akurdi, Pune 411 035 | Website: www.bajajauto.com E-mail: investors@bajajauto.co.in | Telephone: +91 20 27472851 | Fax: +91 20 27407380

Extract of consolidated audited financial results for the quarter and year ended 31 March 2024

(₹ In Crore)

Particulars	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2023	Year ended 31.03.2024 (Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)
	(Audited)	(Audited)		
Total revenue from operations	11,554.95	8,929.23	44,870.43	36,455.38
Revenue from operations and other income	11,914.94	9,192.73	46,306.45	37,642.90
Profit before exceptional items and tax	2,605.75	2,160.11	10,040.04	7,841.98
Profit before tax	2,605.75	2,160.11	10,040.04	7,841.98
Profit for the period (after tax and non-controlling interest)	2,011.43	1,704.74	7,708.24	6,060.21
Total comprehensive income (Comprising Profit for the period and Other comprehensive income after tax	2,090.26	1,855.29	8,412.29	6,613.12
Paid-up equity share capital	279.18	282.96	279.18	282.96
Other equity as shown in the Audited Balance Sheet of previous year			28,683.23	29,078.58
Basic and diluted earnings per share (₹) (not annualised) (Face value of ₹ 10 each)	71.2	60.3	272.7	212.5

Key standalone financial information is given below:

Particulars	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 31.03.2023	Year ended 31.03.2024 (Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)
	(Audited)	(Audited)		
Sales in numbers	10,62,426	8,55,050	43,37,466	39,22,984
Total revenue from operations	11,484.68	8,904.72	44,685.23	36,427.60
Revenue from operations and other income	11,833.34	9,164.55	46,087.68	37,609.02
Profit before exceptional items and tax	2,541.57	1,886.50	9,822.01	7,408.64
Profit before tax	2,541.57	1,886.50	9,822.01	7,408.64
Profit after tax	1,936.00	1,432.88	7,478.79	5,627.60
Basic and diluted earnings per share (₹) (not annualised) (Face value of ₹ 10 each)	68.5	50.7	264.6	197.3

The above information has been extracted from the detailed Quarterly / Annual Financial Results which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the stock exchange websites. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.bajajauto.com

> By order of the Board of Directors For Bajaj Auto Limited

> > Niraj Bajaj



The figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 represents the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the reviewed published year-to-date figures upto the third quarter

of the respective financial year. For and on behalf of the Board of Directors of Sanathnagar Enterprises Limited

Sanjyot Rangnekar Place : Mumbai (Chairperson) DIN: 07128992 Date: 18-April-2024

Regd. Office: Axis House, C-2, Wadia International Centre, P.B.Marg, Worli, Mumbai - 400025 Tel.: 022-43255004, Email ID: info@axisfinance.in, Website: www.axisfinance.in

Sr.	Particulars	Quarter ended March 31, 2024	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2024
No.		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	89,914.26	71,000.87	3,15,413.35
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	20,726.01	23,678.20	79,454.94
3	Net Profit/(Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	20,726.01	23,678.20	79,454.94
4	Net Profit/(Loss) for the period after tax			7.
J	(after Exceptional and/or Extraordinary items)	16,254.43	17,899.81	59,720.07
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	16,206.98	17,884.42	59,621.49
6	Paid up Equity Share Capital	62,706.38	59,081.39	62,706.38
7	Reserves* (excluding Revaluation Reserve)	3,44,158.13	2,58,075.70	3,44,158.13
8	Securities Premium Account	1,23,703.04	97,242.12	1,23,703.04
9	Net Worth	4,06,864.51	3,17,157.09	4,06,864.51
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	27,94,308.77	20,00,183.56	27,94,308.77
11	Outstanding Redeemable Preference Shares	- 1	-	-
12	Debt Equity Ratio	6.87	6.31	6.87
13	Earnings Per Share (of ₹ 10/- each)			2
	(for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	2.59	3.08	9.93
	2. Diluted:	2.59	3.08	9.93
14	Capital Redemption Reserve	- 1	-	-
15	Debenture Redemption Reserve**	-	-	8
16	Debt Service Coverage Ratio#	- 1	-	-
17	Interest Service Coverage Ratio#	-	<u>-</u>	-

Not required to be disclosed as per Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015

Notes:

period/year figures.

Place: Mumbai

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of quarterly financial results are available on the websites of the BSE Limited (www.bseindia.com) and Axis Finance Limited (www.axisfinance.in). The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee at its meeting held on April 17, 2024 and approved by the Board of Directors at its meeting held on April 18, 2024 and are audited

by the statutory auditors, as required under the Regulations. For the items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com.

Previous period / year figures have been regrouped / rearranged wherever necessary to conform to the current

AXIS FINANCE LIMITED **Bipin Kumar Saraf** Managing Director & CEO

For and on behalf of Board of Directors

Date: April 18, 2024 financialexp.ep







Pune

Date: 18 April 2024









Chairman



जेएनके इंडिया लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला मंगळवार २३ एप्रिल २०२४ पासून प्रारंभ

प्रति समभाग किंमत पट्टा ३९७ ते ४१७ रूपये निश्चित

मुंबई, १८ एप्रिल, २०२४: तेल आणि वायू शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल आणि खत उद्योगासारख्या प्रक्रिया आवश्यक असलेले हीटर्स. रिफॉमर्स क्रॅकिंग फर्नेस (एकत्रित हीटिंग इक्विपमेंट तयार व्यवसायात असलेल्या जेएनके इंडिया लिमिटेडने त्यांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी (आयपीओ) प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या समभागविक्रीसाठी ३९५ ते ४१५ रूपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

कंपनीची प्रारंभिक सार्वजनिक विक्री (आयपीओ

किंवा ऑफर) मंगळवार २३ करणे आणि ते कार्यान्वित एप्रिल २०२४ रोजी सूरू होणार असून गुरुवार २५ एप्रिल २०२४ रोजी बंद होणार आहे. गुंतवणूकदार किमान ३६ समभाग आणि त्यानंतर ३६ समभागांच्या पटीत आपली बोली लावू शकतात.

कंपनीच्या या समभाग विक्रीमध्ये ३,००० दशलक्ष रूपयांचा नवीन इश्यू समाविष्ट आहे. तसेच प्रवर्तक आणि वैयक्तिक भागधारक यांच्याकडून ८,४२१,०५२ समभागांची विक्रीसृध्दा (ओएफएस) समाविष्ट आहे.

कंपनीकडे थर्मल डिझायनिंग, अभियांत्रिकी, उत्पादन, हीटिंग उपकरणे पुरवणे, त्यांची

करणे यासारख्या क्षमता आहेत. कंपनी देशांतर्गत आणि विदेश या दोन्ही बाजारपेठांतील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करते. (स्रोत: एफ अँड एस अहवाल). गेल्या काही वर्षांत कंपनीने फ्लेअर्स आणि इन्सिनरेटर सिस्टीममध्ये विविधता आणली आहे. त्याचबरोबर ग्रीन हायड्रोजनसह अक्षय उर्जा क्षेत्रात क्षमता विकसित केलेली आहे. तेल आणि वायू रिफायनरीज, पेट्रोकेमि कल्स, खते, हायड्रोजन आणि मिथेनॉल वनरपती इत्यादी प्रक्रिया उद्योगांमध्ये हिटींग उपकरणांची आवश्यकता

पं. बंगालमध्ये रामनवमीला उसळली दंगल मुर्शिदाबादमध्ये शोभायात्रेवर केली दगडफेक

कोलकाता, दि.१८: पश्चिम बंगालच्या मूर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर भागात बुधवारी दंगल उसळली. रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक केल्यानंतर उसळलेल्या दंगलीत २० जण जखमी झाले आहेत. जखमींना मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

रामनवमीपूर्वीच्या प्रत्येक जाहीर सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दंगलीची भीती वारंवार व्यक्त केली होती. त्यामूळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अखेर हा प्रकार घडला. याबाबत भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि विरोधी पक्षनेते सुभेंद्र अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली असून, त्यांच्या चिथावणीमळेच ही ढंगल घडल्याचे म्हटले आहे. यात पोलिसांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि

पोलिसांनी मिरवणुकीवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. एकीकडे दंगलखोर दगडफेक करत होते आणि दुसरीकडे पोलीस रामभक्तांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत होते. शांततेत साजरे करण्यासाठी येथे भाजपचे सरकार येणे अत्यंत अवश्यक असल्याचे

याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रेजीनगरमधील अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर बंगाल भाजपचे प्रभारी अमित मालवीय यांनी आज, गुरुवारी ट्रिटरवर लिहिले की, बंगाल तुटत आहे आणि त्याला ममता बॅनर्जी जबाबदार आहेत.

त्यांच्या निंदनीय आणि जातीयवादी भाषणांमुळे संपूर्ण बंगालमध्ये रामभक्तांवर हल्ले झाले आहेत. मुर्शिदाबादमध्ये मोठ्या दंगलीनंतर बंगाली हिंदुंचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मेदिनीपूरमध्ये श्री राम भक्तांवर झालेल्या क्रूर हल्लुयाच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आज एगरा पोलिस ठाण्याला घेराव घालेल असे मालवीय यांनी सांगितले.

शुभेंजू अधिकारी यांनी म्हंटले आहे. असते. बोगस बियाणे, खते आढळल्यास कारवाई करा - जिल्हाधिकारी

पुणे, दि.१८: खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके पूरेशा प्रमाणात उपलब्ध राहृतील, यावर लक्ष केंद्रित करावे. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नये. यासाठी लक्ष ठेवावे. बोगस असल्याचे निदर्शनास येताच तातडीने गून्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.

जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत डॉ. दिवसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय कृषी सहसंचालक रिकंक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आदी उपस्थित होते.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून ही बाब सम ाधानाची आहे, असे सांगृन डॉ. दिवसे म्हणाले, ''विभागाने कृषी विकासासाठी लघुकालीन आणि दीर्घकालीन कार्यवाहीकडे लक्ष द्यावे. बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी, अहवाल करत गुन्हे दाखल करावेत. नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण आणि त्यासाठी परिसंस्था निर्माण केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला चालना मिळणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत.''

. खत निर्मिती कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत बफर साठ्यासाठी त्यांना निश्चित करून दिलेला पुरवठा करावा. खतांच्या वाहतुकीबाबत योग्य ते नियोजन करावे. युरिया खताच्या पुरवठ्याबाबत नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. तर खरिपातील सर्व पिकांच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेऊन सोयाबीन लागवडीला चालना देताना घरचे

कच्चा माल खरेढ़ी करून एमटीडीसी भक्त

निवास येथील लाडू उत्पादन केंद्रात तयार

केला जातो. तसेच राजगिरा लाडू प्रसाद हा

आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात

येत आहे. वारीला येणारा प्रत्येक भाविक

हा लाडू प्रसाद खरेदी करत असतो आणि

या भाविकांना पुरेशा प्रमाणात लाडू प्रसाद

आले आहे.

उपलब्ध व्हावा, असे नियोजन

मंदिर समितीमार्फत करण्यात

जाहिर नोटीस

हे सर्व लोकांना सूचित करण्यासाठी आहे की माझे अशील श्रीमती. वर्षा विट्ठल दाभोळकर, प्रौढ़, खोली क्रमांक ५७३४

इमारत क्रमांक-१७२, ए-विंग, वंदे पुष्पा को-ऑप हौिसे सोसायटी. लि. कन्नमवार नगर-१, विक्रोळी पूर्व, मुंबई ४०००८३. (यापुढे खोली म्हणून संबोधिले जाईल).

्ळ मालक श्री महादेव तुळशीराम मोरे आणि श्री भीमराव मचंद्र ढमरे यांच्यात ऑक्टोबर १९८३ मध्ये केलेले मूळ

तांतरण करार आणि श्री भीमराव रामचंद्र ढमरे आणि बेंद्र

वना किस यांच्यात १९९३ साली अंमलात आणलेले मूर् वेक्रीपत्र हरवले/गहाळ झाले आहे. तसेच विक्रोळी पोली गण्यात लॉस्ट रिपोर्ट् नंबर्- 40669/2024 दिनांक

जर कोणाला काही आक्षेप, स्वारस्य, दावा किंवा अधिका

असतील तर लेखी पराव्यासह, प्रकाशनापासन पंधर देवसांच्या आत अधोस्वाक्षरी दारांना लेखी स्वरूपात कळ

भाणि माझे अशील असे कोणतेही दावे नाहीत गृहीत धरून

2/15 कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई-400083 मोब. नंबर- 9167714489 दिनांक : १९-०४-२०२४ ठिकाण : मुंबई

पढे जाऊ शकतात आणि व्यवहार करू शकतात.

02/04/2024 असी नोंद केलेली आहे.

बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. तसेच शेतीमध्ये अत्याधनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. महात्मा गांधी ग्राम ीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम राबविण्यास चालना द्यावी, असेही ते म्हणाले.

नायकवडी यांनी भाजीपाला आणि फळांच्या निर्यातीसाठी व्हेजनेट आणि फ्रुटनेट सुविधेबाबत माहिती दिली. खते कंपन्यांनी विभागाच्या सूचनेनुसार आवश्यक तेथे खतांचा पुरवठा करावा, असेही त्यांनी सांगितले.

विंग, ७ वा मजला, इमारत क्रमांक ३, क्षेत्र २२५ चौ. फूट कार्पेट, प्रभादेवी एसआरए को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., अंतिम भूखंड क. १०८७ आणि १०८८, टीपीएस-४, माहीम विभाग राजाभाऊ अनंत देसाई मार्ग, प्रभादेवी, मुंबई- ४०००२५ अशी मिळकत झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत प्राप्त आहे. (यास यापुढे सोयीकारिता "सदर सदनिका" संभोदण्यात येईल). त्यानंतर माझे अशिल श्री विजय कृष्णा गुरव यांनी सदर सदनिका मधील त्यांचा ५०% अविभाजित हिस्सा हक्क, अधिकार आणि हितसंबंध त्यांच्या पत्नी सौ. शिल्पा विजय गुरव यांना १६ एप्रिल २०२४ रोजीच्या नोंदणीकृत बक्षिस पत्रान्वये हस्तांतरित केले असून सदर दस्ताचा नोदणी क्रमांक बबइ ४/७८२५/२०२४ असा आहे. त्यामुळे श्री. विजय कृष्णा गुरव आणि सौ. शिल्पा विजय गुरव प्रदर सदनिकेचे संयक्त मालक बनले आहेत.

माझे अशिल श्री विजय कृष्णा गुरव आणि सौ. शिल्पा विजय गुरव यांचे सुचनेद्वारे सर्व

सदरहू मिळकतीवर कोणाचाही करार-मदार, खरेदी, गहाण, दान, लीज, मृत्युपत्र, कब्जा विवाट, भाडेपद्य, अथवा इतर कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार, बोजा, हितसंबंध वगैरे असल्यास संबंधितांनी सदर सुचना प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांचे मुदतीत खाली सही करणार यांचेकडे कागदोपत्री पुराव्यासह हरकत नोंदवावी व तसे न कळविल्यास वर नमूद केलेले सर्व हक्क, हितसंबंध व अधिकार सोड्न दिले आहेत, असे गृहित धरून माझे अशिल हे सदर सदिनका गहाण ठेवून कोणत्याही बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज सुविधेचा लाभ घेतील व त्यानंत कोणाचीही कसलीही हरकत विचारात घेतली जाणार नाही ठिकाणः ठाणे, दिनांक :-१८/४/२०२४

पत्ता :- कलाविहार, ५ वा मजला, रिवायवल हॉस्पिटलजवळ, प्रशांत नगर, नौपाडा, ठाणे (प.) - ४००६०२.फोन नं. ९७०२४४२२६४

सही / -प्रविण विष्णू मोरे वकील

विठ्ठलाच्या प्रसादाचे ३ लाख बुंदी, ५० हजार राजगिरा लाडू तयार

सोलापूर, दि.१८: श्री विठ्ठल - राग्विमणी समितीकडून भाविकांना श्रीविठ्ठलचा प्रसाद म्हणून अल्प मूल्य देणगी आकारून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. चैत्री

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार : हरियाणातुन

एकाला अटक

मुंबई, दि.१८: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याच्या घटनेत हरियाणातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तीन झाली आहे.

सलमान खानच्या

वांद्रे येथील गॅलेक्सी अपाटमेंटबाहेर गोळीबार करण्याची घटना रविवारी (१४ एप्रिल) घडली. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) अशा दोघांना अटक केली होती. या दोघांनाही १० दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आता हरियाणातील आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि गोळीबार करणाऱ्यांम ध्ये संपकचि काम केले होते. या कारणास्तव त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

आहेत.

वारीसाठी ३ लाख बुंदी लाडू प्रसाद व ५० हजार राजगिरा लाडू प्रसाद तयार केल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD ARFAT NOORMOHD NOORMOHD SHAIKH & SHAIKH NOORMOHAMMAD MOHD ARFAAT AS PER

MOAHAMMAD SHAIKH

I HAVE CHANGED MY NAME NOORMOHD SHAIKH & NOORMOHAMMAD SHAIKH MOHAMMAD DEEN AS PER SHAIKH

I HAVE CHANGED MY NAME FROM GUNVANTIBEN TO GUNVANTIBEN MANGELA AS PER

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM JAYESHKUMAR POPATLAL BHAVSAR TO <mark>Jayesh Popatlal Bhavsar</mark> AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM NEDA KHATUN D/O ABADUR REHMAN KHAN/NIDA EBADURREHMAN KHAN TO **NIDA IBADUR REHMAN KHAN** AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM REHMAN EBADURREHMAN KHAN FAZLURREHMAN IBADURREHMAN KHAN AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM FATHIMA KHATUN ABADUR RAHMAN KHAN / FATIMA EBADURREHMAN FATIMA IBADUR REHMAN KHAN AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM KRUSHNADAS SHAH TO KRISHNADAS SHAH AS

HAVE CHANGED MY NAME FROM SHIV LAL GOHIL TO AARTI SHIV LAL GOHIL AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO. M-244178 DATED 4/04/2024

PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH AYISHABEE MOHAMMED SALIM **SHAIKH** AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM MAKRAND PAVITRA POILKAR TO PAVITRA MAKARAND POILKAR AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM ALPESH BANUBHAI KOLADOYA TO ALPESH BHANUBHAI KOLADIYA AS PER DOCUMENT.

BANUBHAI KOLADIYA ALPESH TO ALPESH BHANUBHAI KOLADIYA AS PER DOCUMENT. KAUSAR SAYYED HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER NAME FROM

T HAVE CHANGED MY NAME FROM

FIZA VAHID SAYYED TO FIZA WAHID SAYYED AS PER DOCUMENT. KAUSAR WAHID SAYYED HAVE CHANGED MY MINOR DAUGHTER FATHER NAME FROM VAHID SAYYED

TO WAHID SAYYED AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM OWESH MOHD HUSSAIN SHAIKH

TO OWESH HUSSAIN SHAIKH AS

PER DOCUMENT CHANGED MY NAME HAVE FROM KALVINDAR TARSEMSINGH HARANDAWA & KALVINDER KAUR TARSEM SINGH HARANDAWA TO KALVINDER KAUR TARSEM SINGH AS PER DOCUMENT.

आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री अशा चार प्रमुख यात्रा भरतात. त्यामध्ये तुलनेने संख्यात्मकदृष्ट्या कमी असणारी चैत्री यात्रा शुक्रवार, १९ एप्रिल रोजी होत आहे. या यात्रेला पंढरपूर शहरात सुमारे दोन ते तीन लाख भाविक असतात. त्यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत आवश्यक

जाहिर नोटीस हे सर्व लोकांना सूचित करण्यासाठी आहे की माझे अशील श्री. भावेश दलीचंद गोसालिया आणि श्रीमती. गीता भावेश गोसालिया, हे फ्लॅट क्रमांक ६०३, सहावा मजला, योगी एन्क्लेव निर्देश हैं निर्देश के जान के क्षेत्र के स्वापन के जाने के कि बिल्डिंग नंबर-४७, पंतनगर सुप्रभात सी.एच.एस.एल., पंतनगर घाटकोपर पूर्व, मुंबई-४०००७५.फ्लॅट मालक आहे (यापुढे

कुमारपुरम वेंकटेश्वर कृष्ण शर्मा यांच्या नावाने वरील फ्लॅ गरिसराचे मूळ वाटप पत्र हरवले आहे. हरवल्याचा अहवाल क्रमांक-४६२६५/२०२४ दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी पंतनगर पोलीस ठाण्यात असी नों

फ्लॅट म्हणून संबोधिले जाईल)

त्रर कोणाला काही आक्षेप, स्वारस्य, दावा किंवा अधिका असतील तर लेखी पराव्यासह, प्रकाशनापासन पंधरा दिवसांच्य आत अधोस्वाक्षरीदारांना लेखी स्वरूपात कळवू शकतात ज्यात अयशस्वी झाल्यामुळे नमूद कालावधी संपल्यानंत असे सर्व दावे विचारात घेतले जाणार नाहीत. आणि माझे अशील असे कोणतेही दावे नाहीत गृहीत थरून, पुढे जाउ शकतात आणि व्यवहार करू शकतात.

गायत्री प्रधान (वकील) 2/15 कन्नम्वार नगर, विक्रोळी पूर्व, मुंबई-400083 मोब. नंबर- 9167714489 दिनांक : १९-०४-२०२४ ठिकाण : मुंबई

सूचना

मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातून प्रसिध होणाऱ्या जाहिरातीमधील समाविष सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही जाहिरातदाराकडून त्याच्या पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दत 'वै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक प्रकाशक हे जबाबदा राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिराती असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करा करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. यशवंत नारायण केळस्कर यांच्या नावे असलेले औदंबर को-ऑप हौसिंग सोसायटी, पत्ता: १६८/०५ औदुंबर कोहौसो., आरएससी-१९, सेक्टर-१. चारकोप. कांदिवली पश्चिम. मुंबई-४०००६७ या सोसायटीचे अनुक्रमांक २: ते २५ असलेले सर्वसाधारण शेअर्सचे भागप्रमाणपत्र क्र. २७०८ हरवले आहे आणि डण न त्यांनी त्रयम भागप्रमाणप वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या आत पाठवावेत.

सही / -मचिव दिनांक: १९.०४.२०२४ ठिकाण: मुंबई

सनथनगर इंटरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९४७पीएलसी२५२७६८ मोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:९१-२२-६७७३७३३, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट: www.sanathnagar.in, ई-मेल: investors.SEL@lodhagroup.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लाखात)
	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
तपशील	३१.०३.२४ लेखापरिक्षीत (संदर्भ टीप २)	३१.१२.२३ अलेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत (संदर्भ टीप २)	३१.०३.२४ लेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२३१.१९	१७७.५९	१०४.७५	४१९.२६	१३३.९३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१९४.३९	१३२.५४	९९.२६	३२५.८२	(३०.५७)
करपुर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१९४.३९	१३२.५४	९९.२६	३ २५.८२	(३०.५७)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८४.९ ४	११०.६०	९९.२६	₹ ९ ४.४३	(३०.५७)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर)					()
व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१८४.९४	११०.६०	९९.२६	₹8.8 %	(३०.५७)
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	३१५.00	३१५.00	३१५.00	३१५.00	३१५.00
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षितताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे				(१२२१.६८)	(१५१६.१२)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	4.60	३. ५१	३. १५	९. ३५	(0.९७)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ मार्च. २०२४ लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sanathnagar.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०२४ रोजी आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत पूर्नविलोकीत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

> संचालक मंडळाच्या वतीने व करीत सनथनगर इंटरप्राईजेस लिमिटेडकरीत

संज्योत रांगणेक

(अध्यक्ष डीआयएन: ०७१२८९९२

जाहीर सूचना

सर्वांना कळविण्यात येते की, माझे पती कै. हरिद्धार बबन सिंग यांचा मृत्यू 25/02/2024 या दिवशी झाला. माझ्या पतिचे गाडी क्रमांक : MH47/C/2360 असून त्याचा परमीट न. 24508/ BO/17 असून वैधता : 08/07/2024 आहे. मी त्यांची पत्नी श्रीमती प्रतिमादेवी हरिद्वार सिंग असून गाडीचे परमिट माझ्या नावावर करण्यासाठी क्षेत्रीय व कार्यालयीन अनेक संबंधितांना विनंती केली आहे. तरी कृणालाही आपत्ती किंवा हरकत असेल तर १५ दिवसांत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय. बोरिवली, मुंबई येथे आपली तकार करावी. प्रतिमादेवी हरिद्वार सिंग पत्ता:- रूम नं. 03 शिवशक्ती नगर चाळ. मल्लिकार्जुन समोर, कांदरपाडा, दहिसर (प)-

जाहीर सूचना

वेथे सचना देण्यात येत आहे की. दिनांक ०५.०८.१९९१ रोजीचे विक्री करारनामानसार **श्री. महेंद एम. दासदिय** । <mark>श्रीमती ललिता एम. दासदिया</mark> यांच्याकडे फ्लॅटचे शेअर्स व हित हस्तांतरणामुळे ते फ्लॅट क्र.सी-१४, ३रा नजला, सिद्धक्षेत्र कोहौसोलि., अशोक चक्रवर्ती रोड. कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१ (सदर मालमत्ता) या जागेचे मालक झाले. सदर दस्तावेज दिनांक २९.०६.२०११ रोजीच्या नोंद घोषणा करारनामाद्वारे सत्यप्रत रण्यात आले. **श्री. महेंद्र एम. दासदिया** यांचे ११.०६.२०१७ रोजी निधन झाले. **श्रीमती ललिता** एम. दासदिया या स्वर्गीय श्री. महेंद्र एम. दासदिया यांचे कायदेशीर वारसदार असून त्यांनी सदर फ्लॅट दिनांक २४.१२.२०१९ रोजीच्या नोंद बक्षीस खरेदीखतानुसार **श्री. करण सतिश दासदिया** यांच्या नावे हस्तांतर केले. म्हणून **श्री. करण सतिश दासदिया** यांनी सदर मालमत्तेबाबत मालकीत्व व सदस्यत्वावर दावा केला आहेत आणि पढे त्यांना सदर मालमः विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता आणि दस्तावेजाव कोणतेही अधिकारामार्फत कोणताही अधिकार, आक्षेप ा दावा. मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांना त्यांचे खाली नमुद केलेल्या कार्यालयीन ात्त्यावर आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसांत कळवावे. अन्यथा तदनंतर असे अधिकार. आक्षेप किंवा दावा विचारात घेतले जाणार नाही आणि ते त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल प्तोसायटीच्या उप-विधी तरतुदी अंतर्गत पद्धतीने सदर ालमत्तेबाबत मालक सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणार गोसायटी मुक्त असेल.

देनांक: १९.०४.२०२४ हितार्थ विपुल वोरा वकील, उच्च न्यायाल ठेकाण: मुंबई दुकान क्र.७, गांधी इमारत, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY OLD NAME : I, SANJUKTA DEBASISH NAHA, 23362082 DHARMENDRA KUMAR TIWARI TO NEW RESIDING AT FLAT NO. 1106/C WING. NAME : DHARMENDRA JANARDAN 11TH FLOOR, SERENITY HEIGHTS I HAVE CHANGED MY NAME FROM NIDA TO NIDA MOHAMMAD IRFAN SALMAN PARVEZ SHEIKH TO TIWARI AS PER GAZZETTE.

DEEPAK KUMAR SHUBHASH TO NEW NAME) AS PER DOCUMENTS.

(BEFORE MARRIAGE) HAVE CHANGED AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY OLD NAME DOCUMENTS

I HAVE CHANGED MY OLD NAME DOCUMENTS

FROM JAIN BHARAT KUMAR RAJMAL PAN CARD & AADHAR CARD AS PER DOCUMENTS.

FROM SAJEDA SIRAJUDDIN KHAN TO LATEST DOCUMENTS NEW NAME SAJIDA SIRAJUDDIN KHAN I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENT AS PER DOCUMENTS.

WE ISHTIYAQUE MUSHTAQUE KHAN AND RESHMA ISHTIYAQUE KHAN DOCUMENT. ARIF ISHTIYAQUE KHAN

CHSL, POONAM GARDEN, MIRA ROAD SALMA MUDASSAR SHAIKH TO KHAN AS PER DOCUMENTS

ANEW. NAME MANISH LALIT BHAI SWORN VIDE AFFIDAVIT DATED 18/04/ AS PER DOCUMENT.

- I HAVE CHANGED MY NAME FROM NAZIMA AJEEM KHALAPE / KHALPHE MANTSHA FATIMA NESAR ABBAS OLD NAME - MISHRA DEEPAK RAJENDRA KUMAR GUPTA (OLD NAJIMA SATTAR TO NAJIMA AJEEM SYED / SYED MANTASHA FATMA HAVE CHANGED MY NAME FROM SUBHASHCHANDRA & MISHRA NAME) TO RAJENDRA GUPTA (NEW KHALPE AS PER DOCUMENT.

TO NEW NAME - SURESH SHIVRAM I HAVE CHANGED MY NAME FROM BHAVESH DAMJI BHANUSHALI TO I HAVE CHANGED MY NAME FROM AADHAR NO. 9117 0717 4008, HAVING PER DOCUMENTS

MY NAME TO ALPA NIRAV SAVLA I HAVE CHANGED MY NAME FROM NUMBER (M-23372284) (AFTER MARRIAGE) AS PER MEETAL DEEPAK BHANUSHALI TO I HAVE CHANGED MY NAME FROM KUWAIT AT HEREBY DECLARE THAT MITTAL DEEPAK BHANUSHALI AS PER SHIVDARSHAN DEODATTA SABLE TO HENCEFORTH MY NAME WILL BE I HAVE CHANGED MY NAME FROM

ADITYA OMPRAKASH AS PER LATEST

NAME JAIN BHARAT RAJMAL. AS PER KHAN AAMINA KHATOON ABDUL DOCUMENTS. QUDDUS TO AAMINA ARDUL QAYYUM

SANIYA HASHMAT MURUDKAR, TO DOCUMENTS.

BRINAL WILSON CARVALHO TO

HAVE CHANGED OUR MINOR SONS I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT.

PER GAZETTE NOTIFICATION M- DOCUMENTS.

दिनांक: १८.०४.२०२४

2021

I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS

I ALPABEN PRAVINCHANDRA GADA BHAVESH DAMJIBHAI BHANUSHALI SAROJ KUMARI TO SAROJ PATRIC PERMANENT ADDRESS, ROOM NO I HAVE CHANGED MY NAME FROM LAWRENCE AS PER MAHA GAZETTE 403/C MK NAGAR 48/A-B-C NAVPADA SABINA MOHAMMED ASIF MANSOORI

SHIVDARSHAN DEVDATTA SABLE AS READ AS UNDER: GIVEN NAME: RUKAIYA BI HUSSAIN QAZI TO FROM MAHESH GOTHI PATEL TO NEW I HAVE CHANGED MY NAME FROM PER AFFIDAVIT NUMBER:- 03AB IRSHAD RAMZAN AND SURNAME: RUKAIYA HUSSAIN QAZI AS PER DOCUMENTS

DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT. ISHJYOT SINGH SURI TO ISHIJYOT SURRI AS PER DOCUMENT

TANAJI PATIL AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ASLAM TO MOHAMMED GITABEN NAVINKUMAR CHAMARIYA ASHISH VIJAYKUMAR CHANDWANI TO ASLAM ABDUL REHMAN WAGHU AS TO GEETA NAVIN CHAMARIYA AS PER ASHISH VIJAY CHANDWANI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SAI MAAN PARVEZ SHAIKH AS PER OLD NAME ABUTALIB ALI SAYYED TO

(E), THANE 401107, DECLARE THAT SALMA ASLAM ANSARI AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS

NEW NAME AHMED SAYYAD ALI

WRITTEN AS SANJUKTA NAHA IN MY

WRITTEN AS SANJUKTA NAHA IN MY

WRITTEN AS SANJUKTA NAHA IN MY

WRITTEN AS SANJUKTA NAHA IN MY NEHA VEVEKANAND JOSHI TO I HAVE CHANGED MY NAME FROM

PRIYANKA VEVEKANAND JOSHI AS PARVEZ YUNUS SHEIKH TO PARVEZ PASSPORT BEARING NO: N7310836. I HAVE CHANGED MY NAME FROM PER MAHARASHTRA GOVERNMENT YUNUS SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY OLD NAME WHEREAS MY CORRECT NAME IS VASANTH RAO PADIGALA TO GAZETTE NUMBER (M - 20126473)

MANISH BHAI LALIT BHAI KHATRI TO SANJUKTA DEBASISH NAHA WHICH IS VASANTHRAO BUCHAYYA PADIGELA DATED: 4TH MARCH TO 10TH MARCH MOINUDIN TABREZ MANSURI TO - MOINUDDIN TABREZ MANSURI AS

- I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENTS NISAR ABBAS TO MANTASHA FATMA MOINUDDIN MOHAMMED ASIF

NISAR ABBAS SAYYED AS PER MANSOORI TO MOINUDDIN HAJI ASIF NAME - DEEPAK SHUBHASHCHANDRA
MISHRA

I HAVE CHANGED NY NAME FROM SHEHNAJ PARVEEN KHAN TO USMAN GANI TO MOHD USMAN SHEHNAJ PARVEEN KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR SOHABAT KHAN AS PER DOCUMENTS

OLD NAME- SHIVRAM SURESH PAWAR S INDIAN PASSPORT NO. M2286361 & TO HAJI ASIF IBRAHIM MANSURI AS

BANDRA EAST MUMBAI -400051 TO SABINA HAJI ASIF MANSURI AS MAHARASHTRA INDIA, RESIDING IN PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY OLD NAME | SUBRAMANI S/O MADURAI CHAMARIYA NAVINKUMAR TEJABHAI FROM ANANT MAROTI NAGRALE TO MUTHUSWAMY NESMANI R/O ROOM FROM JAIN BHARAT RAJMALJI TO NEW I HAVE CHANGED MY NAME FROM TO CHAMARIYA NAVIN TEJA AS PER NEW NAME ANANT MAROTI NAGALE NO-31, RAJIV GANDHI NAGAR AS PER DOCUMENTS ON AADHAR ELPHISTONE ROAD, BEHIND

CARD - GAGET "REGISTRATION KIRLOSKAR OIL ENGINE, KHADKI, I HAVE CHANGED MY OLD NAME KHAN AS PER LATEST DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM NUMBER M-23374605" (201 SPRING PUNE, MAHARASHTRA-411003, HAVE TEJABHAI DEVA CHAMARIYA TO TEJA GROVE TOWER "03 AKURLI ROAD CHANGED MY NAME TO SUBRAMANI TO NEW NAME JAIN BHARAT RAJMAL. I HAVE CHANGED MY NAME FROM DEVA CHAMARIYA AS PER KANDIWALI WEST MUMBAI 400095) MADURAI NESMANI

- WE SALEEM AND NUSRATH BEGAM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY OLD NAME SANIYA HASMAT MURUDKAR AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM SALEEM HAVE CHANGED OUR MINOR AKSHATA SHYAM SARAF TO AKSHATA RUHI KAUR SURI TO RUHIE SURRI AS DAUGHTER'S NAME FROM RAUNAQ E SHYAMSUNDER SARAF AS PER THE AYESHA SIDDIQA TO RAUNAQ E MAHARASHTRA GAZETTE NO- (M-AYESHA KHAN AS PER THE 2411827)

- I RITIKA HEMANT KUMAR SINGH D/O WE SALEEM AND NUSRATH BEGAM HEMANT KUMAR SINGH R/O TRIVENI SALEEM HAVE CHANGED OUR MINOR GARDEN CHS. C WING. SAMBHAJI. NAME FROM OLD NAME - MOHAMMED MUSTAFA SHAIKH TO MOHAMMED I HAVE CHANGED MY NAME FROM DAUGHTER NAME FROM ARYA NAGAR. ADHARWADI. KALYAN (W) ARIF TO NEW NAME - MOHAMMAD MUSTAFA SHAIKH AS PER SANDHYA TANAJI PATIL TO AANANDI KHANAM TO ARYA KHAN AS PER THE 421301 HAVE CHANGED MY NAME TO **DOCUMENTS** RITIKA SINGH.